

महाराष्ट्र शासन  
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग  
परिपत्रक क्रमांक इमाव-२०१९/प्र.क्र.४०/महामंडळ,  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ०६ जुलै, २०१९.

**वाचा :** (१) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्र.शाकानि.२०१७/प्र.क्र.३३/१८(र.व का.),  
दि.०९ मार्च, २०१७.

(२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. यांचे  
पत्र क्र. इमाविवि-२०१९/उपमहाव्य/१२०, दि.२२ मे, २०१९.

### परिपत्रक

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दि.०९ मार्च, २०१७ रोजीच्या अधिसूचने अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. सदर नवनिर्मित विभागांतर्गत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. या दोन महामंडळांकरीता जिल्हा लाभार्थी निवड समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. या दोन महामंडळांकरीता खालील प्रमाणे जिल्हा लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात येत आहे.

### जिल्हा लाभार्थी निवड समितीची रचना खालीलप्रमाणे असेल :-

- |  |   |            |
|--|---|------------|
| १. जिल्हाधिकारी  | - | अध्यक्ष    |
| २. जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण               | - | सदस्य      |
| ३. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी                             | - | सदस्य      |
| ४. प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (संबंधित जिल्हा) | - | सदस्य      |
| ५. कौशल्य विकास अधिकारी                                  | - | सदस्य      |
| ६. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक                          | - | सदस्य सचिव |

### जिल्हा लाभार्थी निवड समितीची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे असेल :-

१. लाभार्थी निवड समितीमार्फत लाभार्थीची निवड करण्यात येईल,
२. महामंडळाच्या जिल्हा स्तरीय कार्यालयातून संपूर्ण कार्यवाही केली जाईल,
३. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतील,
४. महामंडळाचे जिल्हा कार्यालय व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कर्ज प्रकरणांसाठी स्थानिक वर्तमानपत्रातून व प्रमुख शासकीय/ निमशासकीय कार्यालयातून नोटीस बोर्डावर जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल व त्याचवेळी कार्यालयात अर्जाचा नमुना व कागदपत्राची सुची सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करतील,

५. विहित मुदतीत अर्ज Online अथवा Offline किंवा दोन्ही पध्दतीने स्विकारण्यात येतील,
६. राज्य व केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज मागणी अर्जाची मुदत त्या संबंधित आर्थिक वर्षासाठीच असेल (दि.०१ एप्रिल ते ३१ मार्च), प्रत्येक वर्षासाठी नव्याने जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल. तसेच, त्या आर्थिक वर्षात प्राप्त झालेली संपूर्ण प्रकरणे वेळोवेळी मंजूर करण्याची जबाबदारी समितीची असेल,
७. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हे समितीचे सदस्य सचिव असल्याने प्राप्त अर्जाची संपूर्ण छाननी/ तपासणी करुन पात्र व अपात्र लाभार्थीची यादी तयार करतील. यासाठी पुढील बाबी विचारात घेणे अनिवार्य राहिल :-
  - अ) उद्योग/ व्यवसायाची वर्धनक्षमता,
  - ब) लाभार्थ्याची सक्षमता/ व्यवसायाचे ज्ञान,
  - क) परतफेडीची क्षमता/ जामीनदारांची क्षमता,
८. जिल्ह्यासाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास पात्र लाभार्थ्यांची निवड संगणकीय रॅन्डमायझेशन निवड पध्दतीने (लॉटरी) करुन लाभार्थी निश्चित केले जातील,
९. पात्र लाभार्थ्यांना त्या त्या आर्थिक वर्षात महामंडळाकडून कोणत्याही तांत्रिक कारणास्तव कर्ज मंजूर करता आले नाही तर त्या लाभार्थ्यांची प्राधान्य यादी (Seniority List) अथवा प्रतीक्षायादी (Waiting List) तयार करण्यात येणार नाही अथवा पुढील आर्थिक वर्षात त्याचा विचार करण्यात येणार नाही,
१०. कर्ज मंजुरी प्रकरणातील आर्थिक वर्षात कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने वेळोवेळी लाभार्थी निवड समितीच्या बैठका घेण्यात येतील. समितीच्या प्रत्येक बैठकीत मागील बैठकीतील मंजूर कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यात येईल,
११. जिल्हाधिकारी यांना सार्वत्रिक निवडणुका, कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, टंचाई परिस्थितीच्या कामकाजामुळे बैठक घेणे शक्य नसल्यास विशिष्ट परिस्थितीत उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) किंवा निवासी उप जिल्हाधिकारी हे बैठक घेतील,
१२. समितीने मंजूर केलेल्या प्रकरणात स्थानिक बँकांकडून लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण वेळेत करण्यास ज्या बँकांकडून विलंब होत आहे, अशा बँकांच्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना बैठकीस बोलावून तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येतील.

हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र. २०१९०७०८१५५५५६२५२२ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविन्द्र गुरव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत :

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,

२. मा. मंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. मंत्री, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.राज्यमंत्री विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. प्रधान सचिव विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. सहसचिव (अर्थसंकल्प), विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. सर्व जिल्हाधिकारी,
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र - १/२, मुंबई / नागपूर,
९. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई,
१०. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
११. सहसंचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई,
१२. संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
१३. व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., मुंबई,
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई,
१५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१६. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. निवडनस्ती (महामंडळे).

\*\*\*\*\*